



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

SAFE DEPOSIT LOCKER ACCOUNT OPENING FORM

शाखा ग्राहक क्रमांक

लॉकर खाते क्र. तारीख

मी / आम्ही आपल्या शाखेचे खातेदार असून, बचत / चालू खाते क्र. _____ आहे. मी / आम्ही आपल्या बँकेचा सभासद आहे/ आहोत. त्याचा सभासद क्र. _____ आहे. मी / आम्ही आपल्या _____ शाखेकडून भाडे तत्वावर लॉकर घेऊ इच्छितो. लॉकर संबंधी सध्या असलेले व वेळोवेळी होणारे सर्व नियम मला / आम्हाला मान्य व कबूल आहेत. तसेच ते नियम माझ्यावर / आमच्यावर बंधनकारक राहतील. मी / आम्ही लॉकर डिपॉझीट रु. _____ आपल्या शाखेत जमा करणेस सहमत आहे / आहोत.

(✓ अशी खूण करा)	ग्राहक प्रकार	☐ सामान्य	☐ सेवक	☐ भागीदारी
		☐ सहकारी संस्था	☐ ट्रस्ट	☐ फर्म
		☐ हिंदू अविभक्त कुटूंब प्रमुख	☐ कंपनी	☐ इतर
	लिंग	☐ पुरुष	☐ स्त्री	☐ तृतीय पंथी

	खातेधारकाचे नांव / खाते चालविणा-याचे नांव	वडीलांचे / पतीचे नांव	आडनांव
1			
2			
3			
4			

अर्जदार क्र.1 सही	अर्जदार क्र.2 सही	अर्जदार क्र.3 सही	अर्जदार क्र.4 सही

(✓ अशी खूण करा) खालीलप्रमाणे लॉकर खातेधारकाचे खातेवर व्यवहार करणेचा अधिकार

☐ स्वतः	☐ संयुक्त	☐ प्रथम अथवा जिवीत
☐ अर्जातील प्रथम व्यक्ती	☐ अर्जातील द्वितीय व्यक्ती	☐ अर्जातील दोन व्यक्ती

पॅन क्र. आधार क्र.

संपर्काचा पत्ता -

शहर - तालुका - जिल्हा - पिन कोड -

मोबाईल क्र. Email ID



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

लॉकर भाडे नावे टाकणेचे अधिकार पत्र

मी / आम्ही या पत्राद्वारे तुम्हास अधिकार देतो की, प्रतिवर्षी होणारे लॉकर भाडे देय झालेस, सदरचे लॉकर भाडे व लागू असलेला जी.एस.टी (कर) यासह माझे / आमचे शाखा _____ कडील सेव्हिंग / चालू खाते क्र. _____ यांस नावे टाकून रक्कम वसूल करून घेणेत यावे. त्यास माझी / आमची पुर्णतः सहमती आहे.

दिनांक -

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

भाडेकरूची सही

नामांकन फॉर्म - एस एल - 1

बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, 1949 चे कलम 56अ बरोबर कलम 45 झेड ई आणि सहकारी बँकेचे (नामनिर्देशन) नियम, 1958 चे नियम 4(1) नुसार सेफ डिपॉझिट लॉकर संदर्भात नामनिर्देशन मी / आम्ही _____ माझे / अज्ञान व्यक्तीच्या मृत्यूनंतर खालील व्यक्तीस श्री आदिनाथ को - ऑप बँक लि., इचलकरंजी शाखा _____ कडील लॉकर उघडणेचा तसेच लॉकर मधील वस्तू हलविण्यास / घेणेस नामनिर्देशीत करीत आहे / आहोत.

लॉकर प्रकार	लॉकर क्रमांक	नामनिर्देशन दिलेल्या व्यक्तीचे नांव व पत्ता	वय	नाते	जर नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असल्यास त्याची जन्मतारिख

(एका खात्यासाठी फक्त एका व्यक्तीचे नामनिर्देशन होऊ शकते)

अज्ञान पालनकर्त्याचा तपशील (वारस अज्ञान असल्यास)

नांव आणि पत्ता -

स्थळ -

दिनांक -

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

लॉकर धारकाची सही

साक्षीदार - खालील बाबतीत वारस नोंदीसाठी दोन साक्षीदारांची आवश्यकता आहे.

1. लॉकर धारक अशिक्षित असल्यास

2. वारसदार अज्ञान असल्यास

साक्षीदार 1.

साक्षीदार 1.

सही

सही

नांव

नांव

पत्ता

पत्ता

कार्यालयीन उपयोगाकरीता

मी / आम्ही अर्जदाराची केवायसी तपासली असून, त्यांनी बँकेच्या नियमाप्रमाणे लॉकर ठेव खाते क्र. _____ मध्ये रु. _____ भरले आहेत. अर्जदारांना लॉकर क्रमांक _____ दि. _____ या तारखेपासून वार्षिक भाडे तत्वावर वापरणेस दिलेला आहे.

दिनांक -

--	--	--	--	--	--	--	--

शाखा व्यवस्थापक

मला / आम्हाला _____ या नंबरची लॉकर चावी _____ या लॉकर क्रमांकासाठी मिळाली आहे.



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

SAFE DEPOSIT LOCKER AGREEMENT

सेफ डिपॉझीट लॉकर करार

सदरचा लॉकर करार हा बँक आणि त्यांचे ग्राहक यांच्यामध्ये खालील (करारामध्ये) नमुद केल्याप्रमाणे या ठिकाणी आणि तारखेला केला आहे. “बँक” या अभिव्यक्तीमध्ये त्याचे उत्तराधिकारी, प्रशासक आणि नियुक्त केलेले अधिकारी समाविष्ट असतील आणि “ग्राहक” या अभिव्यक्तीमध्ये ग्राहक असेल त्यावेळी ग्राहक असे समाविष्ट असेल.

- अ) एक किंवा अधिक व्यक्ती, त्याचे/तिचे/त्यांचे वारस, मृत्युपत्राचा व्यवस्थापक / प्रशासक आणि कायदेशीर प्रतिनिधी.
- आ) एक प्रोप्रायटरशिप फर्म मालक त्याचा / तिचा वारस, मृत्युपत्राचा व्यवस्थापक/ प्रशासक आणि कायदेशीर प्रतिनिधी
- इ) भागीदारी फर्म, अशी फर्म आणि तिचा उत्तराधिकारी, अशा फर्मचे भागिदार, त्यांचेपैकी हयात असलेले सदस्य आणि वारस/ एक्झिक्युटर/ प्रशासक, त्यापैकी प्रत्येकाचे कायदेशीर प्रतिनिधी.
- ई) एक हिंदू अविभक्त कुटुंब (एचयुएफ), त्यांचे सदस्य आणि त्यांचे हयात असलेले सदस्य, कायदेशीर वारस, एक्झिक्युटर, प्रशासक आणि कायदेशीर प्रतिनिधी आणि
- उ) एक लिमिटेड कंपनी, तिचे उत्तराधिकारी
- ऊ) संस्था (सोसायटी) आणि तिचे उत्तराधिकारी
- ए) ट्रस्ट आणि तिचे उत्तराधिकारी
(बँक आणि ग्राहक यास प्रत्येकाला पार्टी आणि एकत्रितपणे पार्टी असे संबोधले जाते.)

जेथे-

- अ) सुरक्षित ठेव लॉकर सुविधेचा लाभ घेवू इच्छीणा-या ग्राहकाने अशा सुविधेसाठी बँकेकडे संपर्क साधला आहे.
- आ) बँक काही अटी शर्तीच्या आधीन राहून, ग्राहकांना सुरक्षित ठेव लॉकर सुविधा प्रदान करणेस सहमत आहे; आणि
- इ) या संदर्भात त्यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यासाठी पार्टींनी हा करार करण्याचा निश्चय केला आहे.

खालील प्रमाणे पार्टीद्वारे आणि त्यांचे दरम्यान सहमत केले आहे:

1. लॉकर परवाना

- 1.1 परवानाधारक म्हणून बँक ग्राहकांना सुरक्षित ठेव लॉकर वापरण्याचा परवाना देत आहे, ज्याची विशिष्ट तपशीलवार माहिती या कराराच्या परिशिष्टामध्ये, या करारांतर्गत नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार, उधृत केली आहे. (ज्याला यापुढे “लॉकर” असे संबोधले जाईल).
- 1.2 बँकेचा ग्राहक याद्वारे परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे फी पोटी दिलेला परवाना स्विकारतो (ज्याला भाडे असे संबोधले जाईल).
- 1.3 याद्वारे लॉकर वापरण्याचा परवाना देण्यात आलेला आहे.
 - अ) वैयक्तिक आणि ग्राहकाच्या स्वतःच्या वापरासाठी आणि बँकेच्या ग्राहकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस लॉकरचा वापर करता येणार नाही.
 - आ) अहस्तांतरणीय.
 - इ) केवळ कायदेशीर हेतूसाठी म्हणजेच दागिने आणि दस्तऐवज यासारख्या मौल्यवान वस्तू साठविण्यासाठी परंतु कोणत्याही रोख किंवा चलन साठविण्यासाठी नाही.
 - ई) साठविण्यासाठी नाही.
 - 1) शस्त्रास्त्रे, शस्त्रे, स्फोटके, औषधे आणि / किंवा कायद्याने प्रतिबंधित सामग्री / वस्तू आणि किंवा
 - 2) कोणतीही नाशवंत सामग्री / वस्तू आणि किंवा / किरणोत्सर्गी सामग्री आणि / किंवा कोणतीही बेकायदेशीर वस्तू आणि किंवा
 - 3) कोणतीही सामग्री जी बँकेला किंवा तिच्या कोणत्याही ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा धोका किंवा द्रव निर्माण करू शकते



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

- 1.4 करारामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार लॉकर वापरणा-या अधिकृत व्यक्तीशिवाय अन्य व्यक्तीला लॉकर वापरण्याचा किंवा मालमत्ता ठेवण्याचा कोणताही अधिकार असणार नाही.
- 1.5 ग्राहकाला लॉकर वापरण्याची परवानगी दिली जाईल.
 - अ) बँकेच्या कामकाजाच्या आणि बँकेने वेळोवेळी सुचित केलेल्या विशिष्ट वेळेत लॉकर ऑपरेशन करणेस परवानगी दिली जाईल. तथापि, पूर, दंगल, कर्फ्यू, लॉकआउट इ. कोणत्याही कारणास्तव बँक आणि नियंत्रणाबाहेर काम करण्यास असमर्थ असलेस, लॉकरधारकास लॉकर वापरण्याची परवानगी देणे बँकेवर बंधनकारक असणार नाही.
 - आ) ग्राहकाने बँकेच्या दफ्तरी अशा लॉकर ऑपरेशनचा तपशील, बँकेने नमूद केल्याप्रमाणे आणि विहित नमुन्यामध्ये भरून दिल्यानंतर; आणि
 - इ) बँकेने मागणी केल्यास, ग्राहकाने ओळखीचा पुरावा दिल्यानंतर.

2 ग्राहकाची हमी आणि जबाबदा-या

2.1.1 ग्राहकाला करावे लागेल -

- अ) कायदा आणि नियमानुसार लॉकरचा वापर ज्या उद्देशासाठी करावयाचा आहे त्यासाठीच करेल.
- आ) लॉकर ऑपरेट करण्यासाठी बँक वेळोवेळी ज्या नियमांची अंमलबजावणी करेल त्याचे पालन करणे.
- इ) बँकेने आपल्याला दिलेल्या लॉकरचा अनाधिकृत वापर टाळण्यासाठी, लॉकर उघडण्यासाठी बँकेने दिलेली चावी, पासवर्ड किंवा तत्सम ओळखीची माहिती सुरक्षित ठिकाणी ठेवणे ही माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला देवू नये.
- ई) बँकेने दिलेली चावी, पासवर्ड किंवा अन्य ओळखीची माहिती अन्वये बँकेचे लॉकर हाताळावे अन्यथा नाही;
- उ) लॉकर हाताळण्यासाठी बँकेने दिलेल्या चावीशी छेडछाड किंवा अन्य ओळखीच्या माध्यमाचा दुय्यम प्रतीचा वापर करणेचा नाही, किंवा दुसरी बनावट चावी बनविणेची नाही;
- ऊ) लॉकर हाताळण्यासाठी बँकेने दिलेल्या चावीची किंवा अन्य ओळखीची माध्यमे हरविली असताना त्याबाबतची माहिती बँकेला त्वरित कळविणे;
- ए) लॉकर हाताळण्यासाठी बँकेने दिलेल्या चावीची किंवा अन्य ओळखीच्या माध्यमे हरविली असल्याची माहिती बँकेस दिली असता, सदरच्या वस्तू सापडल्यास त्याबाबतची माहिती बँकेस त्वरित कळविणे.
- ऐ) बँकेला अन्य खर्चासह लॉकर भाडे मुदतीत देणे.
- ओ) लॉकरची चावी हरविल्याचा रिपोर्ट ग्राहकाने बँकेस दिल्यानंतर, बँकेने दिलेले लॉकर बदलणे किंवा लॉकरची दुरुस्ती करणे; आणि
- औ) कराराच्या अटी व शर्तीस अनुसरून लॉकर ब्रेक ओपन करताना.
- अं) लॉकरधारकाचा सध्याचा पत्ता बदलला असल्यास, बदललेला पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर इ. बाबतची माहिती बँकेस त्वरित कळविणे.

3. बँकेचे अधिकार -

3.1 बँकेला अधिकार असेल कि -

- अ) लॉकर धारकाकडून जर विहित वेळेत देय भाडे रक्कम आणि इतर कोणतत्याही खर्चाची रक्कम अदा केली नसेल तर, अशी देय रक्कम लॉकर धारकाच्या खात्यास डेबिट / नावे टाकून वसूल करणे.
- आ) लॉकरधारकास लॉकर वापरण्यास नकार देणे-
 1. लॉकर धारकाचे लॉकर भाडे थकीत असल्यास; आणि
 2. लॉकरमध्ये प्रवेश करताना, बँकेने संबंधित लॉकरधारकाकडे ओळखीचा पुरावा देण्यास असमर्थता दर्शविली तर,



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

3.2 परवाना संपुष्टात आणणे-

- अ) सदर करारांतर्गत अटीस आधीन राहून लॉकर धारक नियमांचे उल्लंघन किंवा या कराराच्या अटीचे व शर्तीचे पालन करत नाही आणि / किंवा बँकेला असे वाटते कि संबंधित ग्राहक या करारातील अटीचे पालन करण्यासाठी सहकार्य करीत नाही, सदर लॉकर धारकास / ग्राहकास तीन महिने अगोदर याबाबत लेखी सूचना / नोटीस रजि. पोस्ट किंवा स्पीड पोस्ट तसेच
- १) जिथे ग्राहकाचा ई-मेल आयडी उपलब्ध आहे तिथे ई-मेल द्वारे
- २) एसएमएस आणि / किंवा व्हॉटसअप उपलब्ध असल्यास त्याद्वारे सदरचा करार आणि त्यामधून दिलेली संमती संपुष्टात आणण्यासाठी लेखी स्वरूपात कळविले जाईल. (ज्याला टर्मिनेशन नोटीस असे संबोधले जाईल.)
- आ) सदरची टर्मिनेशन नोटीस मिळाल्यानंतर, लॉकर धारक सदर नोटीसी अंतर्गत दिलेल्या कालावधी समाप्तीपूर्वी लॉकर रिकामा करून, लॉकर उघडण्यासाठी बँकेने दिलेली चावी, पासवर्ड किंवा अन्य कोणतीही ओळख आणि कागदपत्रे बँकेस हस्तांतरित करेल.

3.3 लॉकर उघडणे (ब्रेकिंग ओपन) आणि त्यातील सामग्री हाताळणे.

- अ) खाली नमूद केलेल्या घटनांच्या दरम्यान, करारातील अटी व शर्तीस आधीन राहून व बँकेच्या अंतर्गत धोरणास (पॉलीसीज) आणि कार्यपद्धती तसेच कायदे आणि नियमांनंतर बँकेला लॉकर उघडण्याची (ब्रेक ओपन) करणे व व्यवहार करणेचे अधिकार बँकेस राहतील.
1. उपरोक्त नमूद कलम ३.२.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्राहकास टर्मिनेशन नोटीस दिलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी किंवा नोटीसीमध्ये नमूद केलेल्या कालावधी अखेर ग्राहकाने लॉकर सरेंडर केले नाही किंवा रिकामे केले नाही;
2. सलग तीन वर्षे भाडे आदा केले नाही तर; आणि
3. जर लॉकर सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी निष्क्रिय राहिल्यास (लॉकर भाडे दिले आहे कि नाही ही बाब विचारात न घेता); आणि सदरचा ग्राहक बँकेस मिळू शकला नाही तर.
- आ) बँकेने लॉकर ब्रेक ओपन करण्याचा अधिकार वापरण्यापूर्वी, बँक सदर ग्राहकास / लॉकर धारकास (उपरोक्त कलम ३.२.१ मध्ये दिलेल्या टर्मिनेशन नोटीसी व्यतिरिक्त) ज्या नोटीसीचा कालावधी किमान तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी नसेल अशी एक नोटीस रजि.पोस्ट किंवा स्पीड पोस्ट तसेच १) जिथे ग्राहकाचा ई-मेल आयडी उपलब्ध आहे तिथे ई-मेल द्वारे २) एसएमएस आणि / किंवा व्हॉटसअप उपलब्ध असल्यास त्याद्वारे बँक ब्रेक ओपन लॉकरबाबत घेत असलेल्या कार्यवाहीबाबत कळवेल (ज्याला ब्रेक ओपन नोटीस असे संबोधले जाईल.)
- इ) असे असले तरीही, लॉकर ब्रेक ओपन करण्यापूर्वी या करारांतर्गत काहीही असले तरीही बँक ग्राहकाच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवेल, ग्राहकाच्या पत्त्यावर वैयक्तिक संदेश पाठवून, ग्राहकाच्या लॅंड लाईन किंवा मोबाईल फोनवर फोन कॉल करून ग्राहकाशी संपर्क साधण्यासाठी बँक शक्य ते सर्व प्रयत्न करेल.
- ई) बँकेने पाठविलेली टर्मिनेशन नोटीस आणि ब्रेक ओपन नोटीस न घेता परत आली किंवा बँकेने कलम ३.२.अ आणि ३.२.आ अंतर्गत नमूद केलेल्या गोष्टी सहयोग्य ते प्रयत्न करूनही ग्राहक मिळत नसल्याचे आढळून आल्यास, बँक लॉकर उघडण्यापूर्वी, लॉकर उघडण्याच्या बँकेच्या हेतूबद्दल किमान दोन दैनिकांमध्ये (एक इंग्रजी आणि दुसरे स्थानिक भाषेत), तीन महिन्यापेक्षा कमी नाही अशा कालावधीची सार्वजनिक सूचना जारी करेल. करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे किंवा ग्राहकाने पुढे बँकेला कळविल्याप्रमाणे ग्राहकाच्या पत्त्यावर पुरावा दिल्याप्रमाणे ग्राहक राहतो त्याच ठिकाणी नोटीस दिली जाईल.
- उ) लॉकर ब्रेक ओपन करण्याची कार्यवाही बँकेचे दोन अधिकारी आणि दोन स्वतंत्र व्यक्ती साक्षीदार म्हणून काम करणा-या समितीच्या उपस्थितीत केली जाईल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालविलेले लॉकर (स्मार्ट व्हॉल्टसह) असल्यास, लॉकर उघडण्यासाठी वॉल्ट अॅडमिनीस्ट्रेटर पासवर्डचा वापर वरिष्ठ अधिका-याकडून केला जाईल आणि प्रवेशाचा संपूर्ण ऑडीट ट्रेल जतन केला जाईल.



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

- ऊ) उपरोक्त नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून, लॉकर ब्रेक ओपन केल्यानंतर बँक लॉकरमधील वस्तूंची यादी तयार करेल व बँकेच्या ऑप्नव्हड पॅनेल व्हॅल्युएटरकडून केलेल्या वस्तूचे मुल्यांकन करेल आणि लॉकरमधील वस्तू सीलबंद व सुरक्षित ठेवल्या जातील.
- ए) या व्यतिरिक्त बँक इन्व्हेंटरी असेसमेंटसह लॉकर ब्रेक ओपन प्रक्रियेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड करेल आणि भविष्यात कोणताही वाद विवाद किंवा न्यायालयीन खटल्याच्या बाबतीत पुरावे दाखल करण्यासाठी सुरक्षित ठेवेल.
- ऐ) लॉकर रजिस्टर व्यतिरिक्त, बँकेने लॉकर ब्रेक ओपन केल्याचा तपशिल बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीमध्ये (CBS) किंवा इतर कोणत्याही संगणकीकृत प्रणाली मधील तक्रारीमध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जारी केलेल्या सायबर सुरक्षा फ्रेमवर्कमधील दस्तऐवजामध्ये केला आहे याची खात्री करेल.
- ओ) वरील परिच्छेदामध्ये नमूद केल्याप्रमाणे तयार केलेल्या यादीमध्ये नोंदवलेल्या लॉकरच्या वस्तूंची विल्हेवाट एकतर सार्वजनिक लिलावात विक्रीद्वारे केली जाईल आणि विक्रीची रक्कम प्रथम ग्राहकांच्या बँकेच्या देय / थकीत रक्कमेवर (थकीत भाड्यासह, ब्रेक ओपन लॉकर चार्जेस आणि अन्य थकीत रक्कम) लागू केली जाईल आणि शिल्लक रक्कम ग्राहकाला परत केली जाईल किंवा ग्राहकाच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- औ) ब्रेकओपन लॉकरमधील सामग्रीची सार्वजनिक लिलाव पद्धतीने विक्री करण्यापूर्वी, नोंदणीकृत पोस्ट / स्पीड पोस्टद्वारे (आणि ग्राहकाच्या ई-मेल आयडी उपलब्ध असल्यास) १). ई-मेल द्वारे आणि २) एसएमएस आणि / किंवा व्हाट्सअप जेथे ग्राहकाचा मोबाइल फोन नंबर उपलब्ध आहे) यावर तीन महिन्यापेक्षा कमी नसलेली नोटीस, बँकेकडून बँकेच्या थकबाकीच्या वसुलीसाठी लॉकरमधील सामग्रीचा लिलाव करण्याच्या बँकेच्या हेतूसह बँकेद्वारे ग्राहकाला जारी केली जाईल. सदर नोटीस (लिलाव नोटीस) मध्ये लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण आणि लॉकरच्या सामग्रीची एक प्रत असे उल्लेख केलेला असेल.

4. बँकेची जबाबदा-या आणि बंधनातून / कर्तव्यातून / दायित्वातून सुटका -

- अ) पाऊस, आग, पूर, भूकंप, लायटिंग, नागरी अशांतता किंवा गोंधळ, दंगल किंवा युद्ध आणि कोणत्याही दहशतवादी हल्ल्यामुळे किंवा इतर अन्य तत्सम कारणामुळे लॉकर मधील वस्तू / सामग्री खराब झाल्यास बँक त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.
- आ) ग्राहकाच्या चुकीमुळे किंवा त्याच्या निष्काळजीपणामुळे कारणीभूत ठरलेल्या नुकसानीस / हानीसाठी, लॉकरच्या वस्तूसाठी बँक जबाबदार राहणार नाही.
- इ) सदर कराराच्या तरतुदीच्या अनुषंगाने, लॉकर ब्रेक ओपन केल्यास आणि त्यातील वस्तू / सामग्री हाताळल्यास, ग्राहकाने मागणी केलेल्या कोणत्याही खर्चासाठी, तोट्यासाठी किंवा दायित्व / कर्तव्यासाठी (कोणतीही नुकसान आणि / किंवा लॉकरच्या वस्तूंच्या / सामग्रीच्या नुकसानीसह) बँक जबाबदार राहणार नाही. बँक तिच्या जबाबद-यांचे पालन तंतोतंत व नियमास आधीन राहून करेल.
- ई) वरील बाबी वगळता, बँकेचे लॉकरवरील दायित्व / जबाबदारी नेहमी कायद्यास व नियमास आणि मायदिस आधीन राहून राहील.
- उ) लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची / सामग्रीची शहानिशा करण्याची जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत बँकेची नसेल आणि लॉकरमधील वस्तूंचा किंवा जिन्नस याबद्दल कोणताही धोका उद्भवल्यास लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूसाठी / सामग्रीसाठी बँक जबाबदार राहणार नाही.

5. कायदा आणि अधिकारक्षेत्र-

सदरचा करार हा भारतीय कायद्यास अनुसरून केलेला असून, त्यातून निर्माण होणा-या सर्व बाबी या, बँक ज्या ठिकाणी कार्यरत आहे किंवा ज्या अधिकारक्षेत्रात बँक स्थापित झालेली आहे अशा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कार्यवाही करण्यास बँक आधीन राहील.



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

परिशिष्ट

ठिकाण -

तारिख -

1	करारातील भाग घेतलेल्या पार्टीज	
अ.	बँक	बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.
	शाखा	
आ.	ग्राहक	नांव आणि पत्ता
1	नांव	
	पत्ता	
	ईमेल आयडी	
	टेलीफोन	
	मोबाईल	
2	नांव	
	पत्ता	
	ईमेल आयडी	
	टेलीफोन	
	मोबाईल	
3	नांव	
	पत्ता	
	ईमेल आयडी	
	टेलीफोन	
	मोबाईल	
2	लॉकरचा तपशील	
	लॉकर नंबर -	
	चावी नंबर -	
3	प्रती वर्षाचे लॉकर भाडे	
	अंकी रुपये -	
	अक्षरी रुपये -	
4	परवान्याचा कालावधी	
	जोपर्यंत करारातील अटीप्रमाणे लॉकर संपुष्टात येत नाही, तोपर्यंत या कराराच्या तारखेपासून एक वर्ष जे अशा एक वर्षाच्या शेवटी आपोआप एक वर्षाच्या पुढील कालावधीसाठी वाढविले जाईल	
5	व्यवहार करणेचा अधिकार	
	वैयक्तिक / संयुक्त	
6	करारातील अन्य अटी	
	लॉकर डिपॉझिट	अंकी रुपये -
		अक्षरी रुपये -



BIRDEO SAHAKARI BANK LTD; ICHALKARANJI.

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

१२/४७५, आर.पी.रोड, डंबाळ गल्ली, इचलकरंजी. ता.हातकणंगले जि. कोल्हापूर. फोन (0230) 2420278

7	करार लिहून घेणार सही	
8	करार लिहून देणार सही	

यांचे साक्षीने वरील नमूद पार्टींनी हा करार अंमलात आणला आहे.

साक्षीदाराची सही	
नांव	
पत्ता	
मोबाईल	

बिरदेव सहकारी बँक लि., इचलकरंजी.

शाखा	
सही	
अधिकृत पदाधिका - याचे नांव	
हुद्दा	
ठिकाण -	तारिख -